

प्रति,

श्री. रामदेवसिंह बालुभा जडेजा पार्टनर
मे.नेहल धारा रिअल्टर्स
००७, राज टॉवर, प्लॉट नं.२१, संक्टर -१९
खारघर, नवी मुंबई -४१०२१०



विषय:- मौजे नेरळ ता. कर्जत येथील सर्व्हे नंबर ४४ व ४५ जमिनीचे सिटी सर्व्हे नं ७८ व ७९ अं, एकूण क्षेत्रफळ १४६७२.२० चौ.मी. या जमिन मिळकतीवर निवासी व वाणिज्य कारणासाठी बांधकामास परवानगी बाबत.

- संदर्भ:-**
१. आपले कडील प्रस्ताव दिनांक २३/१२/२०१४ आणि १८.०६.२०१६
 २. सहाय्यक संचालक, नगर रचना, रायगड-अलिबाग यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक ससनंर - राअ / बां.प. / मौजे नेरळ / ता.कर्जत / स.नं.४४,४५/सि.स.नं.७८,७९ अं/८१८ दिनांक २६/३/२०१५
 ३. तहसिलदार, कर्जत यांचेकडील पत्र क्रमांक मशा/जमिनबाब/कात.१/२०१७ दिनांक २३/०३/२०१७.
 ४. ग्रामपंचायत, नेरळ यांचेकडील ना हरकत दाखला (मासिक सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक १४९(१४/१)४ दिनांक २६/६/२०१२) जा.क्र.१२५९ दिनांक २०/७/२०१२
 ५. या कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी यांनी प्रस्तावाधिन भूखंडाची स्थळ पाहणी करून दिलेला तांत्रिक छाननी अहवाल दिनांक ०२/४/२०१५.
 ६. स्थायी समिती सभा ठराव क्रमांक २५० दिनांक २६/०४/२०१३.
 ७. स्थायी समिती सभा ठराव (प्रस्तावास शिफारस) क्रमांक ८८२ दिनांक २४/४/२०१५.
 ८. या कार्यालयाकडील बांधकाम परवानगी आदेश क्रमांक ५४९ दिनांक २०/०६/२०१६
 ९. सहाय्यक संचालक, नगर रचना, रायगड-अलिबाग यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक ससनंर-राअ/बां.प./मौजे नेरळ/ता.कर्जत/स.नं.४४ व इतर/२४७९ अलिबाग दिनांक १४.१०.२०१६
 १०. कार्यालयीन मंजूर टिप्पणी दिनांक ०९/०१/२०१७.

उपरोक्त संदर्भ क्रमांक १ अन्वये आपण विषयांकित मिळकतीवर बांधकाम परवानगी मिळणेबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे. ज्या अर्थी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ (१९६६ चा ३७वा) चे कलम २ चा उपखंड (१५) (सी)(१)सहखंड १९ चे अनुसार मा. संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे त्यांना शासन, नगर विकास व आरोग्य विभाग, अधिसूचना क्रमांक टीपीएस-३१७७-१९८९-युडी-६, दिनांक १०/१२/१९७९ अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून रायगड जिल्हा परिषदेस रायगड जिल्हयातील नेरळ डॉर्मिंटरी टाऊनशिपच्या क्षेत्राकरिता उपरोक्त अधिनियमाखाली नियोजन प्राधिकरणाच्या शक्ती वापरण्याची परवानगी दिली आहे.

ज्या अर्थी रायगड जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभा दिनांक ०९/०७/२०१० ठराव क्रमांक ५५८ व दिनांक १३/१२/२०१० ठराव क्रमांक ६२९ अन्वये सहाय्यक संचालक, नगर रचना, रायगड-अलिबाग यांची नगर रचना अधिकारी म्हणून नेमणूक करण्यांत आली आहे.

ज्या अर्थी उपरोक्त संदर्भिय २ अन्वये सहाय्यक संचालक, नगर रचना, रायगड-अलिबाग यांनी नियोजित बांधकामाच्या नकाशाची छाननी करून व योजनेच्या विकास नियंत्रण नियमावली अनुसार विषयांकित जागेत शतीना अधिन राहून बांधकाम परवानगी देणेबाबत शिफारस पत्र दिलेले आहे.

ज्या अर्थी उपरोक्त संदर्भिय ३ अन्वये तहसिलदार, कर्जत यांनी प्रस्तावित भूखंडाचे रेखांकनास विनिश्चीतीकरण दाखला दिला आहे.

ज्या अर्थी उपरोक्त संदर्भिय ४ अन्वये ग्रामपंचायत, नेरळ ता. कर्जत यांनी त्यांचे ग्रामपंचायत हद्दीमध्ये बांधकाम करणेसाठी ना-हरकत दाखला दिलेला आहे.

ज्या अर्थी उपरोक्त संदर्भिय ५ अन्वये या कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी यांनी प्रस्तावाधिन भूखंडाची स्थळ पाहणी करून तांत्रिक छाननी अहवाल सादर केलेला आहे.

ज्या अर्थी उपरोक्त संदर्भिय ६ अन्वये नेरळ संकुल विकास प्राधिकरणातील बांधकाम परवानगीचे प्रस्ताव सहाय्यक संचालक, नगर रचना यांचेकडून छाननी व पडताळणी होऊन प्राप्त झाल्यानंतर सदरची प्रकरणे ग्रामपंचायत विभागाने जिल्हा परिषद स्तरावर करावयाची कार्यवाही करून प्रत्येक प्रकरणाची छाननी व पडताळणी करून सर्व बाबींची पुर्तता झालेली असल्यास असे प्रत्येक प्रकरण मंजूरीसाठी स्थायी समिती समोर ठेवणे. स्थायी समितीने ठरावाद्वारे मान्यता दिल्यानंतर या प्रकरणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) हे संबंधित विभाग प्रमुख असल्यामुळे त्यांनी निर्देशित केलेमुळे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांची बांधकाम परवानगीचे प्रारूप आदेशासह मान्यता घेऊन बांधकाम परवानगी आदेश उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी त्यांचे स्वाक्षरीने निर्गमित करणेची कार्यवाही करणेबाबत स्थायी समिती सभा दिनांक २६.०४.२०१३ ठराव क्रमांक २५० अन्वये मान्यता देणेत आलेली आहे.

त्या अर्थी उपरोक्त संदर्भिय ७ अन्वये स्थायी समिती, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी बांधकाम परवानगी देणेबाबत मंजूरी दिलेली आहे.

ज्या अर्थी उपरोक्त संदर्भिय ८ अन्वये या कार्यालयाकडील बांधकाम परवानगी देण्यात आली आहे.

ज्या अर्थी उपरोक्त संदर्भिय ९ अन्वये सहाय्यक संचालक, नगर रचना, रायगड-अलिबाग यांनी नियोजित बांधकामाच्या नकाशाची छाननी करून व योजनेच्या विकास नियंत्रण नियमावली अनुसार विषयांकित जागेत शतीना अधिन राहून सुधारित बांधकाम परवानगी देणेबाबत शिफारस पत्र दिलेले आहे.

आणि ज्या अर्थी संदर्भिय १० अन्वये कार्यालयीन टिप्पणी प्रारूप आदेशासह मंजूर करण्यांत आलेली आहे.

त्या अर्थी सहाय्यक संचालक, नगर रचना, रायगड-अलिबाग यांच्या अटी व शतीना अधिन राहून त्यांनी दिलेल्या ना-हरकत / शिफारस पत्रानुसार रायगड जिल्हा परिषद, अलिबाग आपल्या उपरोक्त संदर्भिय क्रमांक १ अन्वये विषयांकित मिळकतीवरील सादर प्रस्तावास खालील नमूद केलेल्या क्रमांक १ ते ३१ अटी व शती बंधनकारक ठेवून नगर रचना विभागाने सोबतच्या मंजूर नकाशाप्रमाणे निवासी व वाणिज्य कारणाकरिता इमारतीचे बांधकाम करणेस परवानगी देण्यांत येते.

बांधकाम परवानगी देणेत येत असलेल्या प्रस्तावाचा छाननी तक्ता खालील प्रमाणे आहे.

1.	Name of Applicant	श्री. रामदेवसिंह भालुबा जडेजा तर्फे भागिदार नेहल धारा रियालिटर्स
----	-------------------	--

2.	Name of Owner	श्री. रामदेवसिंह भालुबा जडेजा श्री. योगेश पोपटलाल ठक्कर
3.	Name of Builder	श्री. रामदेवसिंह भालुबा जडेजा तर्फे भागिदार नेहल धारा रियालिटर्स
4.	Total Plot Area (as per 7/12)	14672.20 m ²
5.	Total Plot Area (as per T.L.L.R)	14672.20 m ²
6.	Area as per demarcation	14672.20 m ²
7.	Area as per possession	14672.20 m ²
8.	Area Under Existing Village Road	-
9.	Area Under Road Widening	-
10.	Area Under Non Buildable	-
11.	Net plot area for F.S.I. calculation	13076.44 m ²
12.	F.S.I. permissible (with Premium)	01.40
13.	F.S.I. being utilized now	1.247
14.	Built-up area permissible	18307.016 m ²
15.	Total Built-up area proposed	18216.472 m ²
16.	Previously sanctioned	18277.093 m ²
17.	New to be Proposed	(-) 60.621 m ²

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सदर इमारतीसाठी आवश्यक ती पाणी पट्टी आणि घरपट्टी रक्कम नियमानुसार ग्रामपंचायत नेरळ ता. कर्जत यांचेकडे जमा करणे आपणांस बंधनकारक राहिल.

इमारत बांधकाम करित असतांना इमारत बांधकामाचे साहित्य सार्वजनिक स्वरूपाच्या रस्त्यावर व गटारात पडणार नाही याची दक्षता घेणेत यावी. अशा प्रकारे इमारत बांधकाम साहित्य रस्त्यावर अथवा इतर सार्वजनिक जागेवर आढळून आल्यास आपणांस कारवाई करणेबाबत संबंधित विभागास कळविणेत येईल किंवा इमारत बांधकाम परवानगी रद्द करण्याबाबतची कारवाई सुध्दा करणेत येईल याबाबतची नोंद घेणेत यावी.

बांधकाम सुरु असतांना जागेवरील रिकामे गाळे / सदनिका यांची संरक्षणाची जबाबदारी संबंधित जमीन मालक / भूखंडधारक / विकासक / गाळेधारक यांची राहिल. तसेच अर्धवट बांधलेल्या जागेचा गैरवापर होऊ नये म्हणून भूखंडधारकाने भूखंडाभोवती नियमाप्रमाणे भितीचे कुंपन बांधून त्याठिकाणी अनुचित प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गैरकृत्य करतांना आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी.

विषयविकित भूखंड सखल भागामध्ये असल्यास जमीनीची पातळी (Ground Level) ही रस्ता आणि Sewer Line यांच्या पेक्षा भरणीकरून उंच करून घ्यावी.

इमारतीचे सांडपाणी, मैला आणि पावसाळ्याचे पाणी यांचा निचरा योग्यप्रकारे होऊन भूखंडामध्ये पाणी साचणार नाही याप्रमाणे भूखंड समपातळीत तयार करणेत यावा.

इमारतीचे बांधकाम करणारे मजुराकरिता तात्पुरत्या निवासासाठी शेड उभारणेत यावी. तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातून सदरहू शेडलगत स्वच्छतागृह बांधणेत यावीत. तसेच भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणेपूर्वी सदरच्या शेड भूखंडधारक / विकासक यांनी स्वखर्चाने काढून टाकणेत यावीत.

इमारतीचे बांधकाम हे मंजूर नकाशा प्रमाणेच करणेत यावे. मंजूर बांधकाम नकाशामध्ये फेरफार अथवा वाढीव बांधकाम करावयाचे असल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदीनुसार रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांचेकडून सुधारित बांधकाम नकाशे मंजूरी घेणे आवश्यक राहिल. मंजूर नकाशा व्यतिरिक्त बांधकाम केल्यास ते कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहिल याची नोंद घ्यावी.

इमारत बांधकाम सुरु करणेपूर्वी जमीन मालकाचे नांव, बांधकामाचाबाबतचा तपशील, बांधकाम परवानगीचा क्रमांक व तारीख, वास्तुविशारदाचे नांव, स्थापत्य विशारदाचे नांव व ठेकेदाराचे नांव दुरुध्वनी क्रमांकासह दर्शविणारा फलक बांधकाम क्षेत्रात लावण्यांत यावा. या बाबतची माहिती रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांचेकडे सादर करणेत यावी.

प्रस्तुत इमारत बांधकाम परवानगीचा कालावधी हे आदेश निर्गमित केलेल्या दिनांकापासून एक वर्षाचा राहिल. तसेच सदरच्या इमारतीचे बांधकाम एक वर्षाच्या आंत पूर्ण झाले नाही तर उर्वरित इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेची परवानगी घेणे बंधनकारक राहिल.

सदरहू इमारत बांधकामासाठीच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे:-

१. शासनाने अ, ब व क वर्ग नगर परिषदेसाठी प्रसिध्द केलेल्या प्रारूप विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्रमांक ६.८ नुसार अजंदाराने / विकासकाने प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी रस्ते, Storm Water Drains, Sewer Line, Water Supply Line इत्यादी व इतर आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणे अनिवार्य आहे.

२. शासनाने अ, ब व क वर्ग नगर परिषदेसाठी प्रसिध्द केलेल्या प्रारूप विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्रमांक १३.३.२ मध्ये खालील प्रमाणे नमूद केलेले आहे.

on sanction of the development permission, the common plot shall deemed to have vested in the society / Association of the residents / Occupants. The recreational open spaces shall not be sold to any other person & it shall not be put to any other user except for the common use of residents / occupants.

३. उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे खुल्या जागेचा (recreational open space) वापर हा residents / occupants च्या सामाईक वापराकरिता करणेत येणे बंधनकारक राहिल.

४. वरील जागेचा व नियोजित इमारतीचा वापर रहिवास व वाणिज्य या कारणासाठी करण्यांत यावा. व बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे असावे.

५. मंजूर नकाशा प्रमाणे इमारतीच्या जोत्यापर्यंतचे काम पूर्ण झालेवर या जोत्याची तपासणी या कार्यालयाकडून करून घेऊन त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून त्यानंतर जोत्यावरील बांधकामास परवानगी देणेत येईल.

६. प्रस्तुत प्रकल्पात प्रस्तावित LIG/EWS आणि MIG सदनिकांचे एकत्रिकरण अनुज्ञेय असणार नाही.

७. इमारतीच्या बांधकामामध्ये Rain Water Harvesting ची आवश्यक ती तरतुद करणे बंधनकारक राहिल.

८. स्थल दर्शक नकाशावर दाखविल्याप्रमाणे नियोजित बांधकामापासून पुढील, मागील व दोन्ही बाजूची अंतरे प्रत्यक्षात जागेवर असली पाहिजेत. त्या खालील जागा कायम खुली ठेवावी.

९. नियोजित बांधकामाचे भूखंडातील अस्तित्वातील अन्य बांधकामे धरुण एकूण क्षेत्र भूखंड क्षेत्राच्या ०१.०० चटई क्षेत्र निर्देशांकाप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर कमाल राहिले पाहिजे.

१०. विषयांकित भूखंडावरील इमारतीचे बांधकाम हे नकाशावर नमूद केल्याप्रमाणे तळ + ४ मजले आणि उंची १४.९५ मीटर यापेक्षा जास्त असू नये.

११. नियोजित इमारतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची सोय, सांडपाण्याची सोय, मैला आणि घनकचरा निर्मूलनाची व्यवस्था भूखंड धारकाने / विकासकाने करणे बंधनकारक राहिल.
१२. पिण्याच्या पाण्याच्या स्रोत (Source) पासून सेप्टिक टँकचे अंतर हे किमान १२.०० मीटर असणे आवश्यक आहे.
१३. प्रकाश व वायुविजन यासाठी ठेवलेल्या खिडक्यांचे क्षेत्र हे खोलीच्या क्षेत्राच्या १/६ पेक्षा कमी असू नये.
१४. नियोजित बांधकामामुळे भूखंडावर असलेल्या कोणाच्याही वहिवाटीचा हक्काचा भंग होणार नाही याची जबाबदारी अर्जदार / मालकाने घेणे आवश्यक आहे.
१५. विषयांकित भूखंडावर बांधकाम करतांना IS CODE-13920-1993 भूकंपरोधक RCC डिझाईननुसार बांधकाम घटकांचे नियोजन अर्हताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनियर यांचेकरून करून घेणे आवश्यक असून त्यांचे देखरेखीखाली नियोजित इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे भूखंडधारक / विकासक यांचेवर बंधनकारक राहिल.
१६. इमारतीचे बांधकाम हे राष्ट्रीय इमारत बांधकाम सांकेतांकप्रमाणे (National Building Code) करणेत यावे. तसेच भूखंडासभोवतालच्या रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी भूखंडधारक / विकासक यांनी घेणे बंधनकारक आहे.
१७. इमारत बांधकामाचे वेळी कोणत्याही प्रकारचा अपघात घडून दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही भूखंडधारक / विकासक यांचेवर राहिल.
१८. इमारत बांधकाम करतांना कोणत्याही प्रकारची अस्तित्वातील गटारे, रस्ते व पाणी पुरवठा योजना इत्यादींचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई ही भूखंडधारक / विकासक यांनी करावयाची आहे.
१९. नियोजित इमारतीचे जागेवर जर जुन्या इमारतीचे बांधकाम तोडावयाचे असल्यास अशी जुनी इमारत तोडल्यानंतर ग्रामपंचायतीने दिलेल्या निर्देशानुसार निघालेल्या साहित्याची विल्हेवाट भूखंडधारक / विकासक यांनी करावयाची आहे.
२०. शासन परिपत्रक उद्योग दर्जा व कामगार विकास याजकडोल दिनांक २६ ऑक्टोबर २००९ अन्वये बांधकामाच्या एकूण मुल्यानुसार (जमिनीचे मूल्य वगळून) एक टक्का (१%) कामगार कल्याण उपकर रक्कम कामगार कल्याण मंडळाकडे धनाकषांने नियमानुसार जमा करणे विकासकावर बंधनकारक राहिल.
२१. नियोजित इमारत बांधकामाचा प्रगती अहवाल दर दोन महिन्यांनी रायगड जिल्हा परिषदेला सादर करणे बंधनकारक असून अहवाल सादर न केल्यास भोगवटा प्रमाणपत्र देणेत येणार नाही.
२२. उपरोक्त संदर्भिय ४ अन्वये तर्हासलदार, कर्जत यांनी अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे भोगवटादार वर्ग एक या धारणाधिकाराची विनिश्चिती करण्यात आलेली जमीन भविष्यात भोगवटादार वर्ग दोन या धारणाधिकाराची असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यासाठी प्रचलित तरतुदी विचारात घेतल्यानंतर शासनाकडे नियमानुसार देय असणारी नजराण्याची व शासनाची देय असलेली अन्य रक्कम विहित कार्यपध्दती अवलंबून संबंधित महसूल प्राधिकार्याने मागणी केल्यास सदर रकमा शासनास जमा करणे ही संबंधित भोगवटादाराची जबाबदारी राहिल आणि हे संबंधित भोगवटादारास मान्य आहे, असे संबंधित भोगवटादार यांचेकडून बंधपत्राच्या स्वरूपात लिहून घेणे बंधनकारक राहिल.
२३. सहाय्यक संचालक, नगर रचना, रायगड-अलिबाग यांनी निर्गमित केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहिल. सदरची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.
२४. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कोणताही नियम, अटी व शर्ती यांचे उल्लंघन केल्यास सदरची इमारत बांधकामाची परवानगी रद्द करणेत येईल.



२५. नियोजित इमारत बांधकामासाठी सरकारी प्राधिकरण जसे मुंबई महानगर प्रादेशिक विकास संस्था सारख्या इतर प्राधिकरणांचा यांचा ना-हरकरा दाखला आवश्यक असल्यास तो घेणे नियमानुसार बंधनकारक राहिल.
२६. प्रस्तावित प्रकल्पाच्या समोरील अस्तित्वात / नियोजित रस्ता विकासकाने भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यापूर्वी विकसित करून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावा.
२७. प्रस्तावित प्रकल्पातील सदनिका / गाळयांची विक्री भूखंडधारक / विकासक यांना प्राधिकरणाचे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेतल्याशिवाय करता येणार नाही.
२८. सदर भूखंडाचे दोन्ही बाजूने रेल्वे लाईन जात असून अजंदाराने मा. मंडळ अभियंता मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनल्स मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक BB/W/६५६१/NOC/NRL/९६६B दि. ०२/०९/२०१३ अन्वये विषयांकित उराविक सामाईक अंतर सोडून नाहरकत दाखला प्राप्त केला असल्याचे नगर रचना यांनी नमूद केले आहे. सदर बाबतीत सहाय्यक संचालक नगर रचना अलिबाग रायगड यांनी दिनांक १४/१०/२०१६ च्या शिफारशीच्या अनुषंगाने सर्वोचित विकासक यांना कारवाई करणे बंधनकारक राहिल.
२९. विषयांकित भूखंडाबाबत कोणताही कायदेविषयक वाद-विवाद निर्माण झाल्यास त्याबाबतचा निपटारा करण्याची जबाबदारी भूखंडधारक / विकासक यांची सर्वस्वी राहिल.
३०. भूखंडधारक / विकासक यांनी सादर केलेली माहिती चुकीची अथवा दिशाभूल करणारी आढळल्यास ही परवानगी रद्द समजणेत यावी.
३१. सहाय्यक संचालक, नगर रचना, रायगड-अलिबाग यांनी छाननी व पडताळणी अभिप्रायात दिलेल्या अटी व शर्ती भूखंडधारक / विकासक यांना बंधनकारक राहतील.

मा. मु.का.अ. यांचे मान्य टिप्पणीनुसार



उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)
रायगड जिल्हा परिषद, अलिबाग

प्रत: माहितीस्तव सविनय सादर.

१. मा. जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.
२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.
३. मा. सदस्य सचिव, स्थायी समिती तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

प्रत: माहिती तथा पुढील कार्यवाहीसाठी रवाना.

१. सहाय्यक संचालक, नगर रचना, रायगड-अलिबाग.
२. कार्यकारी अभियंता (बांध. / द्राषापु), रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.
३. तहसिलदार, कर्जत जि. रायगड.
४. गट विकास अधिकारी, पंचायत समिती, कर्जत जि. रायगड.
५. उपअभियंता (बांध./लया), रायगड जिल्हा परिषद उपविभाग, कर्जत जि. रायगड.
६. सरपंच / ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत, नेरळ ता. कर्जत जि. रायगड.